ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED

Regd., Office: Seksaria Chambers, 5th Floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400001 Tel.: 4050 0900 - 4050 0999 Fax: 9122 22624989 E-mail ID: ishwarshakti@rediffmail.com

CIN: L51100MH1983PLC030782

January 31, 2024

To,

BSE Limited

Corporate Relationship Department 1st Floor, Rotunda Building, P J Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code: **506161**

Subject: Newspaper Publication of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended December 31, 2023

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing the Standalone Unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2023 being published in the following Newspapers on January 31, 2024:

- 1. The Free Press Journal (English Edition)
- 2. Navshakti (Marathi Edition)

This is for the information and records of the Exchange.

Thanking You.

Yours faithfully,

For Ishwarshakti Holdings & Traders Limited

Digitally signed by Sameer Kisan Sameer Kisan Khedekar

Khedekar

Date: 2024.01.31 17:20:37 +05'30'

Sameer Khedekar

Company Secretary & Compliance Officer

Membership No. 38695

(Amount in Thousands, Except Earning Per Share



Saint-Gobain Sekurit India Limited

E-mail: sekurit.investors@saint-gobain.com * Website: www.sekuritindia.com

Corporate Identity Number: L26101MH1973PLC018367 Registered Office: Plot No. 616 & 617, Village Kuruli, Pune-Nashik Road, Chakan, Pune 410 501, Maharashtra

Tel:+91 2135 676 400/01 * Fax: +91 2135 676 444

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

				(INR in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2023 (Unaudited)	Quarter ended 31-12-2022 (Unaudited)
1	Total Income from Operations	5,233	15,462	4,674
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	1,092	3,214	1,005
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	1,092	3,214	1,005
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	822	2,394	739
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the			
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	826	2,400	718
6	Paid up Equity Share Capital	9,111	9,111	9,111
	(Face Value Rs. 10/- each)			
7	Basic & Diluted Earnings per share (before extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	0.90	2.63	0.81
8	Basic & Diluted Earnings per share (after extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	0.90	2.63	0.81
Note	:			

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended December 31, 2023 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results are available on the Stock Exchange's website, www.bseindia.com and on the Company's website, www.sekuritindia.com.
- The above financials were reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on January 30, 2024.

For Saint-Gobain Sekurit India Limited

Mumba January 30, 2024 Venugopal Shanbhag **Managing Director** DIN- 08888359



Rustomiee Keystone Realtors Limited

(Formerly known as Keystone Realtors Private Limited) CIN: L45200MH1995PLC094208

Registered Office: 702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069.

Website: www.rustomjee.com

(INR in Lakh, except otherwise stated)									
Sr.		C	Quarter ende	d	Nine mon	ths ended	Year Ended		
No.	Particulars	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited		
1	Total Income from Operations	53,333	63,333	13,555	144,948	36,727	72,490		
2	Profit/ (Loss) Before Share of Profit / (Loss) from associates and joint ventures and tax	1,239	(750)	1,085	7,117	1,619	10,248		
3	Profit for the period / year	2,988	417	582	8,056	546	7,950		
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,981	421	576	8,052	511	7,938		
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	11,388	11,388	11,388	11,388	11,388	11,388		
6	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualised)								
	(a) Basic (in INR)	2.65	0.39	0.49	7.16	0.51	7.6		
	(b) Diluted (in INR)	2.65	0.39	0.49	7.15	0.51	7.6		

- The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder and presented in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations").
- The above unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 ('the Statement') of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on January 30, 2024.
- The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applica
- The Company had received an amount of INR 52,446 Lakh (net off IPO expenses of INR 3,554 Lakh) from proceeds out of fresh issue of equity shares. The utilisation of net IPO proceeds is summarised as below

Objects of the issue	Amount as proposed	Utilised upto	Un-utilised upto
	to be utilised	December 31, 2023	December 31, 2023
Repayment/prepayment, in full or part, of certain borrowings/ Overdraft availed by the Group and its Subsidiaries	34,160	34,160	•
Funding for acquisition of future real estate projects and general corporate purposes	18,286	18,286	
Total	52,446	52,446	-

- The Company has converted its Jointly Controlled Entity ('Fortune Partners') into a Private Limited Company ('Key Fortune Relators Private Limited') on January 12, 2024, by virtue of which, it has become a subsidiary of the Company. The Board of Directors of the Company in its meeting held on January 30, 2024 has approved the Scheme of amalgamation between the Company and Key Fortune Relators Private Limited (the Scheme) and it is in process of filing the scheme with National
- In the quarter ended June 30, 2023, the Company had received the Hon'ble National Company I aw Tribunal (NCLT) approval for the scheme of amalgamation (the Scheme) of Toccata Realtors Private Limited (TRPL) with the Company on May 4, 2023 and had filed the order copy with the Registrar of the Companies on June 16, 2023 ('effective date'). The Company had accounted for the assets and liabilities of TRPL on a line by line basis after eliminating the intercompany receivable and payable balances between the Company and TRPL, and applying the principle of Ind AS 109 'Financial Instruments', The Company had accounted for fair value of TRPL's net assets amounting to INR 19,265 Lakh as return of capital as reduction of the cost of investment under 'Investments' and INR 1,208 Lakh as return on capital under 'Other Income'
- "On November 6, 2024, the wholly owned subsidiary of the Company, Kingmaker Developers Private Limited (KDPL) acquired 100% stake in Real Gem Buildtech Private Limited (RGBPL). The acquisition has been accounted as a business combination using the acquisition method of accounting in accordance with Ind AS 103 'Business Combinations'. The purchase price has been provisionally allocated to the assets acquired and liabilities assumed based on the estimated fair values at the date of acquisition. The excess of the purchase price over the fair value of the net assets acquired has been allocated to goodwill. The Group believes that the information provides a reasonable basis for estimating the fair values of the acquired assets and assumed liabilities, but the potential for measurement period adjustments exists based on the Group's continued review of matters related to the acquisition. The Group expects to complete the purchase price allocation not later than one year from the acquisition date.

Details of amounts paid and payable, including allocation based on purchase price method is summarised b					
Particulars	Amount				
Total Consideration (including deferred consideration of INR 6,500)	23,142				
Provisional Fair value of Net Assets acquired Assets	245,216				
Less: Liabilities	(252,321)				
Goodwill	30,247				

For and on behalf of the Board Boman Irani

Place: - Mumbai Dated: January 30, 2024 Chairman & Managing Director DIN: 00057453

NOTICE

Anish Nemjee Savla, who is member of the Sita Kutir Co operative Housing Society Limited having its registered office at Plo No. 207-F, C.D. Barfiwala Lane (Juhu Lane), Andheri (West), Mumba - 400058 have misplaced its origina Share Certificate of the said Society and have now applied to the Society for issue of a duplicate Share Certificate on the ground that the Share Certificate is irretrievably lost All persons having any objection to such duplicate share certificate being issued are required to make the same known in writing to the undersigned at his office at Sita Kutir Co-operative Housing Society Limited, Plot No. 207-F, C.D. Barfiwala Lane (Juhu Lane), Andheri (West) Mumbai - 400058 within 14 days from the date of publication hereof Otherwise the Society will proceed to issue the duplicate share certificate without reference to such claim objection, and the same, if any, will be considered as waived MUMBAI DATED THIS 31st DAY OF JANUARY, 2024

NOTICE IS HEREBY given that Mr

Hon' Secretary Sita Kutir Co operative Housing Society Limited

ISHWARSHAKTI HOLDING & TRADERS LIMITED

CIN : L51100MH1983PLC030782 Regd. Office: Seksaria Chambers, 5th floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001. Statement of Standalone Unaudited Financial Results for the Third Quarter & Nine Months Ended 31st December, 2023

	•			5 ,
Sr.	Particulars	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended
		31-12-2023	31-12-2023	31-12-2022
No		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	6,086.67	16,145.79	4,945.45
2	Net Profit / (Loss) for the Period			
	(before Tax and Extraordinary items)	1,231.80	3,547.22	307.16
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax			
	(after Extraordinary items)	1,231.80	3,547.22	307.16
4	Net Profit / (Loss) for the period after Tax			
	(after Extraordinary items)	1,504.30	3,419.58	286.47
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit for the period (after tax) and other			
	Comprehensive Income (after tax)]	1,542.36	1,124.53	347.80
6	Paid-up equity share capital (Face value of '10/- each)	14,400.00	14,400.00	14,400.00
7	Reserves excluding revaluation reserves	-	-	-
	(as shown in the Audited Balance Sheet of previous year)			
8	Earnings per share (of '10/-each) (not annualised)			
	Basic & diluted	1.04	2.37	0.20

1. The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results of the Company for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months ended Results of the Company are posted on Company's website (www.ishwarshakti.com) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in thei meeting held on January 30, 2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

For Ishwarshakti Holding & Traders Limite Place : Mumbai Date : 30th January, 2024 Geeta Seksaria Managing Director (DIN:06960055)



MUTHOOT MICROFIN LIMITED: Regd. Office: 13th Floor, Parinee Crescenzo, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra -400051

Admin Office: 5th Floor, Muthoot Towers, Opp Abad hotel, M G Road, Kochi, Kerala -682035

Extract of Statement of Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 (All amounts are in Millions of Indian Rupees, unless otherwise stated)

Particulars		Quarter ended			Year to date		
	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-23	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Income from Operations	5,810.45	5,636.25	3,801.82	16,233.72	9,849.24	14,287.6	
Profit/(Loss) for the period (before Tax, ptional and/or Extraordinary items)	1,298.42	1,465.86	696.94	4,044.53	864.59	2,128.7	
Profit/(Loss) for the period before Tax (after ptional and/or Extraordinary items)	1,298.42	1,465.86	696.94	4,044.53	864.59	2,128.7	
Profit/(Loss) for the period after Tax (after ptional and/or Extraordinary items)	1,245.67	1,095.74	568.65	3,298.24	693.32	1,638.8	
Comprehensive Income for the period nprising Profit/(Loss) for the period (after and Other Comprehensive Income (after	1,288.22	1,111.23	740.60	3,400.04	1,013.94	2,033.0	
up Equity Share Capital	1,704.93	1,168.38	1,168.37	1,704.93	1,168.37	1,168.3	
rves (excluding Revaluation Reserves)	-	-	-	-	-	14,856.5	
rities Premium Account	16,211.01	9,473.77	9,473.77	16,211.01	9,473.77	9,473.7	
worth	26,777.14	18,420.95	15,215.35	26,777.14	15,215.35	16,258.4	
up Debt Capital (Outstanding Debt)	80,380.64	77,461.10	56,342.86	80,380.64	56,342.86	64,931.7	
tanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil	N	
Equity Ratio (No. of times)	3.00	4.21	3.70	3.00	3.70	3.9	
ings Per Share (of Rs.10/- each) (for continuin	g and discontinu	ued operations) -				
sic (EPS)(₹)*	8.61	9.38	4.93	23.27	6.02	14.1	
uted (DPS)(₹)*	8.61	7.82	4.18	23.27	5.11	11.9	
tal Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	N	
enture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	N	
Service Coverage Ratio	0.13	0.09	0.09	0.13	0.09	0.1	
rest Coverage Ratio	1.62	1.66	1.23	1.62	1.23	1.3	
Se est	rvice Coverage Ratio Coverage Ratio	rvice Coverage Ratio 0.13 Coverage Ratio 1.62	rvice Coverage Ratio 0.13 0.09 Coverage Ratio 1.62 1.66	rvice Coverage Ratio 0.13 0.09 0.09	rvice Coverage Ratio 0.13 0.09 0.09 0.13 Coverage Ratio 1.62 1.66 1.23 1.62	rvice Coverage Ratio 0.13 0.09 0.09 0.13 0.09 Coverage Ratio 1.62 1.66 1.23 1.62 1.23	

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and on Company's Website at www.muthootmicrofin.com
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Muthoot Microfin Limited at their respective meetings held on 29th January 2024.
- The Financial results of the company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2023.
- d) For other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE) and can be accessed on www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors of Muthoot Microfin Limited

Thomas Muthoot

Place: Kochi Date: : January 29, 2024

Managing Director DIN: 00082099

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that original share certificate No. 36 having. distinctive nos. from 151 to 155 in the name of Shri DHANSUKH CHUNILAL SANGHVI and Smt. NALINI DHANSUKH SANGHVI a

bonafide members of BORIVALI POPPY CO-OPERATIVE HSG SOCIETY LTD. having address at C-28, Abhilasha, Plot "D", 8 to 13, Magathane Village, Ram Nagar, Borivali (West), Mumbai - 400092, have been lost / misplaced. Shri DHANSUKH CHUNILAL SANGHVI expired on 18.12. 2020. NALINI DHANSUKH SANGHVI being the co-owner of the flat reported that she has lost misplaced the duplicate share certificate No. 36 issued by the said society. She has now applied for the triplicate share certificate to the said society. The society hereby invites claims and objections from claimants/ objectors for issuance of triplicate shaire certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with the copies of such documents and other proofs in support of her claims/ objections for issuance of said Share certificate to the Secretary of the Said society. If no claims/ objections are received within the stipulated period, the Society shall be free to issue triplicate share certificate, in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. Similarly, the claims/ objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided n under the bye-laws of the Society

For and behalf (Secretary) Date: 28-Jan-2024 Place: Mumbai

Sd/



TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917

CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@tata.com website: www.tatainvestment.com

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2023

(Rs. in crores)

Particulars	Standalone					Consolidated						
		Quarter ended	ł	Nine Months ended Year Ended		Quarter ended			Nine Months ended		Year Ended	
	Unaudited		Audited		Unaudited					Audited		
	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
1. Total Income	31.68	114.86	24.74	269.42	247.17	288.34	51.62	125.01	37.69	328.49	246.82	277.72
2. Net Profit for the period before Tax	25.39	104.93	18.49	244.49	223.00	258.55	59.72	122.25	39.17	333.73	247.89	272.28
3. Net Profit for the period after Tax	24.08	113.24	14.85	248.65	209.73	240.90	53.24	123.51	34.74	324.49	231.84	251.75
4. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	4,194.89	1,390.07	(590.47)	8,549.76	322.95	147.68	4,224.95	1,400.59	(570.59)	8,627.72	345.24	158.22
5. Equity Share Capital	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60
6. Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic / Diluted (in Rs.) Notes:	4.76	22.38	2.94	49.14	41.45	47.61	10.52	24.60	6.82	64.13	45.78	49.78

	As on					
	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-03-2023		
Total Equity (post tax) (Rs. in crores)	27,709.16	23,514.27	19,577.53	19,402.26		
Total Equity per share (post tax)	5,477	4,648	3,869	3,835		

2. The above is an extract of the detailed format of quarter and nine month ended year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter / nine months ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website www.tatainvestment.com

> Tata Investment Corporation Limited (Noel N. Tata)

Chairmar DIN 00024713

Mumbai, January 29th, 2024



व्ही .आय.पी. इंडस्टीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: पाचवा माळा, डिजीपी हाऊस, ८८-सी, ओल्ड प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५. सीआयएन: एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४

टेलि: ०२२-६६५३९००० फॅक्स: ०२२-६६५३९०८९ ई-मेल -investor-help@vipbags.com; वेबसाइट:www.vipindustries.co.in

३१ डिसेंबर २०२३ राजी संपलेल्या तिमाही अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		संपलेली	संपलेली	संपलेले वर्ष
	•	तिमाही	तिमाही	
अनु. —	तपशील	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	
क्र.		३१ डिसेंबर २०२३	३१ डिसेंबर २०२२	३१ मार्च २०२
१)	प्रवर्तनातून महसूल	५४६.४२	५२६.४०	२,०८२.३२
२)	कच्चा माल			
	ए) वापरलेल्या सामग्रीचा खर्च	२४३.६१	१७६.३६	७५६.३९
	बी) व्यापारातील मालाची खरेदी	११९.६७	७७.१०	३१५.५०
	सी) व्यापारातील मालसाठा व प्रगतीपथावरील कामे, तयार			
	मालाचा वस्तूसूचीतील बदल	(१२१.८९)	१२.७२	(५३.०८)
3)	स्थिर खर्च	२५२.७८	१८७.२६	७४९.७१
8)	अन्य उत्पन्न	२.६६	२.५८	१७.०८
५)	व्याज, घसारा आणि करापूर्वीची कमाई (ईबीआयटीडीए)	५४.९१	૭५.५૪	२९८.६७
६)	करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळनफा, अपवादात्मक किंवा			
	असाधारण वस्तू	१३.१९	40.८८	२२८.७४
૭)	करच्या आधीच्या कालावधी पासून निव्वळ नफा	१३.१९	५०.८८	१९६.५३
(ع	करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा			
	(असाधारण बाबींनंतर)	७.१५	४४.१०	१५२.३४
(۶	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	9.43	४३.२२	१३९.१९
१०)	इक्विटी भागभांडवल	२८.३९	२८.३२	२८.३३
११)	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) लेखापरिक्षित			
	ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे			६१३.३६
१२)	मूलभूत प्रतीसमभाग प्राप्ती (ईपीएस) (रु)	0.40	३.११	१०.७६
१३)	सौमिकृत प्रतीसमभाग प्राप्ती (ईपीएस) (रु)	0.40	३.१०	१०.७२

_____ १) सेबी रेग्यलेशन्स ३३ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नुसार, वरील निष्कर्ष कंपनीच्य लेखापरिक्षण समितीने शिफारस आणि पुनर्परिक्षित केले आहेत आणि जानेवारी ३०, २०२४ रोजी झालेल्या संबंधित सभेमध्ये संचालव मंडळाने अभिलिखित केले आहेत आणि दरुस्त केल्याप्रमाणे

?) वरील मजकूर सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स,२०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉव् एक्सचेन्जकडे दाखल केलेल्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर उतारा आहे. तिमाहीच्या आणि अर्ध वार्षिक पर्यंतचे वित्तीः निष्कर्षांचा संपूर्ण फॉरमॅट <u>www.nseindia.com</u>आणि <u>www.bseindia.com</u> या स्टॉक एक्सचेन्जच्या संकेतस्थळावर आणि www.vipindustries.co.in या कंपनीच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.

हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलाम १३३ नुसार विनिद्रिष्ट केलेल्या कंपनीज (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्र अनुषंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढ्या प्रमाणात अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

स्वतंत्र वित्तीय निष्कर्षा बाबत अधिक माहिती खालीलप्रमाणे

		संपलेली	संपलेली	संपलेले वर्ष
अनु.	तपशील	तिमाही	तिमाही	
क्र.		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
		३१ डिसेंबर २०२३	३१ डिसेंबर२०२२	३१ मार्च २०२३
१)	प्रवतर्नातून महसूल	५४०.५३	५१३.७७	२,०१९.५३
٦)	करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा, अपवादात्मक किंवा			
	असाधारण वस्तू	(६.२०)	६१.२५	१७८.३८
3)	करपूर्व नफा (पीबीटी)	(६.२०)	६१.२५	१९३.३८
8)	करपश्चात निव्वळ नफा	(४.८६)	५७.२२	१६०.९३
4)	कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्त्पन्न	(8.4८)	५७.२२	१५८.९८

स्थळ : मंबई तारीख :जानेवारी ३०, २०२४

दिलीप जी . पिरामल डीआयएनं ०००३२०१२



नगरपरिषद दुबे रुग्णालय इमारत, पहिला मजला, आदर्श विद्यामंदिर रोड, बदलापूर रेल्वे स्टेशन, (पूर्व), कुळगांव, पिन-४२१ ५०३. ता. अंबरनाथ, जि. ठाणे.

 ${\ensuremath{\,\overline{\xi}}}{-{\ensuremath{\,\overline{\mu}}}{\ensuremath{\,\overline{e}}}}: coud.kulgaonbadalapur@maharashtra.gov.in$ वेबसाईट : https://kbmc.gov.in

जा.क्र.: कुबनप/सा.बां./३२५९/२०२३-२४ दिनांक: ३०/०१/२०२४

जाहीर निविदा शुध्दीपत्रक

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेने पेपरामध्ये जाहीर निविदा सूचना क्र. ८६/२०२३-२४ दि. २९/०१/२०२४ रोजी एकुण ४ कामांची दै. मुंबई चौफेर व दै. नवशक्ति या पेपरमध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. परंतु कुबनप क्षेत्रातील वॉर्ड क्र.३ मध्ये शिवसेना शाखा मोहनानंद ते म्हात्रे रेशन ते नामदेव प्लाझा व मोहन ग्रीन वुड मांजलीं गाव व गोविंद धाम पंचरत्न परिसरात महानगर गॅस व रिलायन्सने खोदलेले रस्ते काँक्रीट करणे व पेव्हर ब्लॉक लावणे. या ऐवजी कुबनप क्षेत्रातील वॉर्ड क्र. ७ मध्ये शिवसेना शाखा मोहनानंद ते म्हात्रे रेशन ते नामदेव प्लाझा व मोहन ग्रीन वुड मांजर्ली गाव व गोविंद धाम पंचरत्न परिसरात महानगर गॅस व रिलायन्सने खोदलेले रस्ते काँक्रीट करणे व पेव्हर ब्लॉक लावणे असे वाचावे. तसेच प्रसिध्द करण्यात आलेल्या इतर मजकूरमध्ये काही बदल करण्यात आलेला नाही याची नोंद

> मुख्याधिकारी कुळगांव बदलापूर नगरपरिषद

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता, एकात्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, यांचे कार्यालय Email:- integratedmumbai.ee@mahapwd.com द्रध्वनी क्र. २२०१६९७४ फॅक्स क्र. २२०१६९७६ ई-निविदा सूचना क्र. १०८ सन २०२३-२०२४

कार्यकारी अभियंता, एकात्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, फोर्ट, मुंबई-०१ (द्रध्वनी क्र. २२०१६९७४/७६) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून खालील कामाकरिता ''ब-१'' नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर http://mahatenders.gov.in येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, एकात्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, फोर्ट, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही

अ.	कामांचे नाव	अंदाजित किंमत
क्र.		₹.
१	मंगळूर टाइल छताची जीर्णोद्वार आणि संवर्धन, बाह्य	२,४९,७८,७१५/-
	दर्शनी भाग आणि रुग्णांच्या वॉर्ड, स्वच्छतागृहे,	
	पॅसेज, जिना आणि वेदर शेड यांचे नूतनीकरण सर	
	जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड, भायखळा, मुंबई.	

(एकण ०१ कामे)

ई-निविदा उपलब्ध कालावधी: **दिनांक २९/०१/२०२४ सकाळी १०.३० पासून ते**

दिनांक १२/०२/२०२४ रोजी १७.०० पर्यंत. निविदा पूर्व बैठक: दिनांक ०५/०१/२०२४ रोजी दपारी ०३.०० वाजता मा. अधीक्षक अभियंता, बांधकाम भवन, ५ वा मजला, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-

ई-निविदा उघडणे (शक्य झाल्यास): दिनांक १५/०२/२०२४ रोजी १५.०५ वाजता.

खालील संकेतस्थळावरून ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे. http://mahpwd.com २. http://mahatenders.gov.in

(सदर निविदे सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटवरती कळविण्यात येईल.)

३. कार्यकारी अभियंता, एकात्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, फोर्ट, मुंबई कार्यालयातील सूचना फलक.

कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय, एकात्मिकत घटक (सा.बां.) विभाग. बांधकाम भवन, २ रा मजला. २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दूरध्वनी क्र. ०२२-२२०१६९७४/७६ दिनांक: २५/१/२०२४

डी.जी.आय.पी.आर. २०२३-२४/७३५१

जा.क्र. एघ (सा.बां.)/निविदा/४७५

कार्यकारी अभियंता, एकात्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, मुंबई-४०० ००१

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेड

सीआयएन : एल५११००एमएच१९८३पीएलसी०३०७८२ **नों. कार्यालय:** सेक्सरीया चेंबर्स, ५ वा मजला, १३९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

		(
अ.		संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही
क्र.	तपशील	38-88-8083	38-88-8083	38-88-8088
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६,०८६.६७	१६,१४५.७९	४,९४५.४५
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अनन्य साधारण			
	बाबींपूर्व)	१,२३१.८०	३,५४७.२२	३०७.१६
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी			
	पश्चात)	१,२३१.८०	३,५४७.२२	३०७.१६
Х	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी			
	पश्चात)	१,५०४.३०	३,४१९.५८	२८६.४७
4	कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा			
	(करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१,५४२.३६	१,१२४.५३	२४७.८०
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	१४,४००.००	१४,४००.००	१४,४००.००
b	पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून राखीव	-	-	-
	(मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार)			
L	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अवार्षिकीकृत)			
	- मूलभूत आणि सौम्यिकृत	१.०४	२.३७	0.20
टिपा	:			
8	मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २	०१५ च्या रेग्लयेशन ३	३ अंतर्गत स्टॉक एक्स्चें	जकडे दाखल केलेल्या

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता कंपनीच्या अलिप्त लेखापरक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवा विवरणाचा वरील एक उतारा आहे कंपनीच्या संपलेली तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता निष्कर्षाचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईत (www.ishwarshakti.com) वर आणि कंपनीचे शेअर्स सचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर प्रदर्शि

वित्तीय निष्कर्ष ३० जानेवार, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वां मचुन करणात आले. वित्तीय निकक्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कतम १३३ अतर्गत विहित देवित अकार्जिंग स्टेण्डर्डस (इंड एएस) आणि प्रयोज्य असेल त्याप्रमाणे अन्य मान्यताप्राप्त लेखापद्धती आणि धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत.

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेडकरित व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०६९६००५५)

The spirit of Mumbai

is now 95 years old!

FREE PRESS JOURNAL

PROPERTY OF THE PROPERTY O

www.freepressjournal.in

(रक्कम हजारामध्ये, प्रतीशेअर प्राप्ती वगळन)

सारस्वत बँक

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

ठिकाण : मुंबई दिनांक : ३० जानेवारी, २०२४

कब्जा सूचना

(सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) अन्वये) राअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ _{गयना}न्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर . करून कर्जदार/गहाणदार सौ. जुई चंद्रेश हंजनकर आणि हमीदार श्री. चंद्रेश पुंडलिक हंजनकर आणि श्री. संदेश पुंडलिक हंजनकर यांना सूचनेमध्ये नमूद केलेली १८.०४.२०२४ रोजीसची रु. ४२,२१,५५१/- (रुपये बेचाळीस लाख **एकवीस हजार पाचशे एकावन्न मात्र)** अधिक त्यावरील व्याज ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** आत चुकती करण्यासाट ोलाविण्याकरिता दिनांक २०.०४.२०२३ रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली

सदरह् मुख्य कर्जदार/गहाणदार/हमीदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून **मुख्य कर्जदार/गहाणदार** आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी २५ जानेवारी, २०२४ रोजी सदर ऑक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्म्मोरं) रूल्म २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना पटान केलेल्या अधिकागच . वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्जा** घेतलेला आहे.

विशेषत: मुख्य कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा **सारस्वत को–ऑपरेटिव्ह** बँक लिमिटेड च्या एकुण थकबाकी रक्कम असलेल्या १८.०४.२०२३ रोजीसर्च रु. ४२.२१.५५१/- (रू. बेचाळीस लाख एकवीस हजार पाचशे एकावः मात्र) अधिक त्यावरील व्याजच्या अधीन राहील.

कर्जदार/गहाणदार/हमीदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे

स्थावर मिळकतीचे वर्णन

सौ. जुई चंद्रेश हंजनकर यांच्या द्वारे मालकीचे गाव दहिवली, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे वसलेल्या आणि असलेल्या जुना सर्व्हे क्र. ७१/१ आणि ७१/३ असलेल्या गट क्र. १०७, एकुण **मोजमापित क्षेत्र** ०० एच ४५.४ आरे, रू. १.२० पैसे येथे मल्यांकित वरील बांधकामित यश विलास अशा जात स्क्रिम मधील मंजर प्लॅन प्रमाणे रो हाऊस क्र. बी२/२, प्लॉट क्र. १२**, मोजमापित अंदाजे** ११५० चौ.फूट (बिल्टअप क्षेत्र) च्यासह गार्डन क्षेत्र मोजमापित १९१ चौ.फूट येथे वसलेले असलेले आणि स्थित सर्व ते परिसर

दिनांक: २५.०१.२०२४

प्राधिकृत अधिकारी, सारस्वत को-ऑप. बँक लि. ७४/सी, समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८. फोन क्र. (०२२) २४२२१२०२/१२०४/१२०६/१२११

इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोडे, २०१६ अंतर्गत तारा ज्वेल्स लिमिटेड-समापनातील

लॉट क्र. १२२, १५वा रोड, आयडीबीआय बँक जवळ, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९३ ई-लिलावाची तारीख आणि वेळः शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी दु. १२.०० ते दु. १.००

(५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह) गरा ज्वेल्स लिमिटेड-समापनातील च्या मत्तांची ई-लिलाव विक्री '<mark>'जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' ''जसे आहे</mark> जे आहे तत्त्वाने'', ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' ''कोणाचीही मदत न घेता तत्त्वाने'' होणार आहे. राखीव किंमत इसारा अनामत रकम (इअर) (रु.) युनिट क्र. बी-७/२, बेसमेंट फ्लोर आणि ३२,८०,००० 3,76,00,000 बी-८, एसडीएफ-VII, जेम्स अँड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-II, प्लॉट क्र. एफ-१, सीप्झ

सेझ, अंधेरी (पूर्व), मुंबई -४०० ०९६ येथील आगीने बाधित वस्तुसूची

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालील प्रमाणे: ई-लिलाव विक्री करावयाच्या मत्तांचे वर्णन आणि अटी व शर्ती ई-लिलाव विक्री प्रक्रिया ज्ञापनात दिले आहे जे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायगर) च्या वेबसाईटhttps://ncltauction.auctiontiger.net वर उपलब्ध आहे. स्पष्टी करणासाठी संपर्क साधाः श्री. प्रविण थेवर यांना +९१ ९७२२७ ७८८२८ डेस्कः ०७९-६८१३६८९१/६८४२/६८३७/६८७५ आणि सपोर्ट-

९२६५५६२८२८/९२६५५६२८१८ येथे किंवा <u>praveen.thevar@auctiontiger.net</u> वर ईमेल करा. इच्छक बोलीदारांनी "तारा ज्वेल्स लिमिटेड-समापनातील" च्या खात्यात खाते क्रमांक १२५३००२१०००२७७६०, पंजाब नॅशनल बँक, शाखा- सीप्झ, अंधेरी पूर्व, आयएफएससी कोडः PUNB0125300 मध्ये डीडी/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत **मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४ च्या सं**. ५.०० वा. पर्यंत इसारा अनामत रक्कम (इअर) जमा करणे आवश्यक आहे.

कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणतेही कारण न देता ई-लिलाव तहकूब करणे/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा कोणत्याही टप्प्यावर लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिच हिस्सा मागे घेणे याचे निर्विवाद अधिकार परिसमापकांना आहेत.

> ब्रिजेंद्र कुमार मिश्रा परिसमापक - तारा ज्वेल्स लिमिटेः आयबीबीआय नोंदणी क्रमांक: आयबीबीआय/आयपीए-००२

दिनांकः ३१ जानेवारी, २०२४ आयपी-एन००१०९/२०१७-२०१८/१०२५७ ईमेल आयडीः liquidatortarajewels@gmail.co

🚱 kotak 🏿 कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

. **गोंदणीकृत कार्यालय** : २७ बीकेसी, सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१, (महा) शाखा कार्यालय : ४था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, हरे कृष्णा हॉटेलच्या मागे, सीएसटी रोड, कलिना, सांताकुझ - पूर्व, मुंबई-४०००९

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या जोडपत्र IV सहवाचता नियम ८(१) अनुसार ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंद्रा बँक लिमिटेड**, बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट, १९४९ च्या अर्थातील बँकिंग कंपनी, जिचे **नोंदणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा** कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई-४०० ०५१ आणि शाखा कार्यालय येथे: ४था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, कलिना, **सांताकुझ (पू), मुंबई-४०००९८** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रेकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ 'सरफैसी ॲक्ट '') अंतर्गत व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) व १३(१२) सहवाचता नियम ८(१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **०९ नोव्हेंबर. २०२३** रोजी मागणी सूचना जारी करून **(१) श्री. अमृत उत्तम महेंद्रकर** (कर्जदार/गहाणदार) **सर्वांचा पत्ता** येथे: ८, १६३, दत्त नगर, गल्ली क्र. ८, इचलकरंजी, कोल्हापूर, कोल्हापूर - ४१६११५; आणि येथे सद्धा : फ्लॅट क्र. २०२. २रा मजला, ओशन हाईटस, सीटीएस क्र. १२१७, गाव वर्सोवा, यारी रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१, महाराष्ट्र यांना सूचनेतील नम्द एकूण रक्कम कर्ज खाते क्र. एचएफ३९३७८३७९, सीआरएन क्र. ६७००७२७१४ केरिता थकीत रक्केम ९ नोव्हेंबर, २०२३ रोजीप्रमाणे देय रु. १,९४,७५,०५२.०१/- (रुपये एक कोटी चौऱ्यान्नव लाख पंच्याहत्तर हजार बावन्न आणि एक पैसे मात्र) सह त्याच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यंत १०.११.२०२३ पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार (थकीत रक्कम) या रकमेची परतफेड सदर मागणी सूचनेच्या प्रकाशनाच्या **तारखेपासून ६०** दिवसांत करण्यास सांगितले होते. वर नमूद कर्जदार/सह कर्जदार रकमेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे **सूचना देण्यात** येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** वरील सदर नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत याला/तिला प्रदान केलेल्या शक्तीच्या आधारे **३० जानेवारी, २०२४** रोजी घेतला

विशेषत: उपरोल्लेखित कर्जदार/सह कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी ।।लमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह केलेल्या कोणताही व्यवहार हा दी **कोटक** महिंद्रा ब<mark>ॅक लिमिटेड</mark> ज्यांचा शाखा पत्ता येथे : ४<mark>था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६,</mark> सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, कलिना सांताक्रुझ (पू), मुंबई-४०००९८ च्या क्कम ९ नोव्हेंबर, २०२३ रोजीप्रमाणे देय रु. १,९४,७५,०५२.०१/- (रुपये एक कोटी चौऱ्यान्नव नाख पंच्याहत्तर हजार बावन्न आणि एक पैसे मात्र) सह त्याच्या संपूर्ण प्रदान आणि/किंवा वसुलीपर्यंत १०.११.२०२३ पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि पर्यायी व्याज, अनुषंगिक, परिव्यय आणि प्रभार इ. या रकमेच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

यारी रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००६१ येथे स्थित गाव वर्सोवाच्या सर्व्हे क्र. १४, हिस्सा क्र. १, सीटीएस क्र. १२१७ धारक प्लॉट येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या प्लॉट क्र. ३/४ धारक अविभाजित जमिनीवर बांधकामित ओशन हाईटस अशा जात इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र २०२, त्यासह दोन कार पार्किंग स्पेस, मोजमापित अंदाजे १०१३.१६ चौरस मीटर्स.

दिनांक : ३०.०१.२०२४

ठिकाणः मंबर्ड

कोटक महिंद्रा बँक लि.

Notice Ms. Ruma Ramesh Wani, a member of /alencia Bhakti Park Co-operative

Housing Society Limited, being the owne of residential flat premises being Flat No

102, admeasuring 53.43 sq.mtrs. (575 sq.ft) located at A- Wing, Bhakti Park - II, Near Imax Theatre, Anik Wadale Link Road, Wadala (East), Mumbai- 400037 alongwith Five (5) fully paid up shares of Rs. 50/- each bearing Shares Nos. 06 to 10 vide Share Certificate No. 02 dated 2/12/2016. That vide an Agreement for Sale dated 26/02/2007 entered and care dated 20/02/2007 entered and executed by M/s. Anik Development Corporation (being the "Developer") and jointly between Ms. Ruma Ramesh Wani and Mr. Ramesh Vishnupant Wani. Thereafter Mr. Ramesh Vishnupant War with Deed of Release dated 26/09/2022 have relinguished, released and extinguished all his right, title, interest claim and benefit unto and upon the roperty mentioned herein below in the schedule to and in favor of Ms. Ruma Ramesh Wani, thereby making her the absolute, full and legal owner of that 100% right, title, share, interest and claim in the property described in the schedule. am hereby inviting claims and objections rom the heir/s or other claimants. bjector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of seven (07) days om the publication of this notice, with opies of such documents and other oofs in support of his/ her/ their claim bjections received within the period objections received within the period prescribed above, pursuant to which the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/ objections, if any, received by me thereby raising a claim and/ or objecting for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-Law of the society

Sunil B. Jadhav & Associates Advocates & Solicitor Place: Mumbai Date: 27/1/2024 जाहीर सूचना

याद्वारे नोटीस दिली जाते की आमचे अशिल **साम फार्म्स ॲण्ड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड** च्या शीर्षकाची चौकशी करत आहेत आणि ते सर्व परिसर कार्यालय क्रमांक १२७, १२८, १२९ १३०, १३८, १३९, १४० ज्याचे एकूण क्षेत्रफळ ०४७ चौरस फूट असून (विक्रीयोग्य क्षेत्र) (यापुढे ''सदर कार्यालये '' म्हणून संदर्भित) आणि ऑफिस क्र. १३७ चे क्षेत्रफळ मापित ३५० चौ. फूट (बिल्ट-अप क्षेत्र) आहे (यापुढे ''सदर कार्यालय नंबर १३७ ' म्हणून संदर्भित) प्लॉट क्र. ३७, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, ठाणे जिल्हा, नवी मुंबई -४००६१४ वर स्थित आणि बांधलेली ''महेश शॉपिंग सेंटर '' ''सदर इमारत '' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचा पहिला मजलावर ''महेश शॉपिंग सेंटर '' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील तळमजल्यावर ४३, ४४ आणि ४५ क्रमांक असलेल्या खुल्या पार्किंग स्पेससह एकत्रितपणे ' सदर युनिट्स '' म्हणून संबोधले जाते (''यापुढे ''सदर खुली पार्किंग जागा '' म्हणून संदर्भित). सदर युनिट्स आणि सदर खुली पार्किंगची जागा यापुढे एकत्रितपणे ''वरील नमूद मालमत्ता म्हणन संबोधली जाईल.

नोटीस देखील देण्यात आली आहे की, आमच्या अशिलांना सूचित करण्यात आले आहे की, १८ जून १९९३ च्या विक्री कराराबद्दल मूळ वाटप पत्र आणि मूळ पेमेंट पावत्या आणि ०५ मे १९९४ च्या खुल्या पार्किंग स्पेससाठीच्या कराराबद्दल सांगितलेल्या कार्यालयांबद्दल आणि सदर कार्यालय क्रमांक १३७ (''मूळ कागदपत्रे'') १७ सप्टेंबर १९९३ च्या विक्री कराराबद्दल मूळ वाटप पत्र आणि मूळ पेमेंट पावत्या गहाळ झाल्याची आणि/किंवा हरवलेली आणि/किंवा शोधण्यायोग्य नसल्याची नोंद आहे आणि परिश्रमपूर्वक शोधूनही ती सापडली नाही.

विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण, असाइनमेंट, गहाण, शुल्क, भेटवस्तू, द्वस्ट, करार, वारसा दावा, ताबा या मार्गाने वरील मालमत्तेवर किंवा तिचा कोणताही भाग या संदर्भात कोणताही हक्क, अधिकार, शीर्षक, इस्टेट किंवा हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्ती, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्ट, परवाना. धारणाधिकार. हिस्सा. भाडेकरू. पोटभाडेकरू. देखभाल. तयार करणे. मत्यपत्र कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे भार किंवा अन्यथा, तरीही, प्रमाणित सत्य प्रतींसह ते लिखित स्वरूपात ११६, फ्री प्रेस हाऊस, ११वा मजला, २१५, बॅकबे रिक्लेमेशन इल, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१, येथे त्यांच्या कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्या कागदोपत्री पुराव्याच . दाखला, या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत कळवावे अशी विनंती केली जाते, असे न केल्यास, वरील **मे फार्म्स अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड**, वरील मालमत्तेचा पूर्ण मालक आहे गृहीत धरले जाईल आणि वरील मालमत्ता सर्व भारांपासून मुक्त आहे आणि अशा दाव्याचा . कोणताही संदर्भ न घेता शीर्षकाची चौकशी पूर्ण केली जाईल, आणि ते माफ केले गेले असे मानले जाईल आणि /किंवा असे कोणतेही कथित दावे नंतर केले असल्यास, ते आमच्या अशिलांसाठी बंधनकारक नसतील आणि/किंवा मे फार्म्स अँड फड़स प्रायव्हेट लिमिटेड,च्या मालकाच्या शीर्षकास अडथळा आणणार नाहीत आणि ते माफ केले गेले आहेत असे मानले जाईल. आणि प्रस्तावित व्यवहार कोणत्याही संदर्भाशिवाय किंवा अशा कोणत्याही कथित दाव्याचा किंवा वरील मालमत्तेमधील हिताचा विचार न करता पूर्ण केला जाईल.

पुढे, जर कोणत्याही व्यक्तीला मूळ दस्तऐवज सापडले असतील आणि/किंवा मूळ दस्तऐवज . असतील, तर त्यांना विनंती केली जाते की त्यांनी ते आणि ते खाली स्वाक्षरी केलेल्या म्हणजे दुआ असोसिएट्स, ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर यांना त्यांच्या कार्यालयात ११६, फ्री प्रेस हाऊस, ११ वा मजला, २१५, बॅकबे रिक्लेमेशन ३, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१ येथे या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत लिखित स्वरूपात कळवावे. दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी

दुआ असोसिएट्स - ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर, ११६, फ्री प्रेस हाऊस, ११ वा मजला, २१५, बॅकबे रेक्लेमेशन- ३, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१.

Aditya Birla Sun Life AMC Ltd.



ASSET MANAGEMENT

Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel.: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: L65991MH1994PLC080811

EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023**

(₹ in crores except per equity share data)

Particulars	Quarter Ended	Period ended	Quarter Ended	Period ended
	31-Dec-2023 (Unaudited)	31-Dec-2023 (Unaudited)	31-Dec-2022 (Unaudited)	31-Dec-2022 (unaudited)
Total Revenue from Operations	420.96	1,200.56	363.17	1,024.54
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	263.51	740.60	222.69	612.91
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	263.51	740.60	222.69	612.91
Net Profit / (Loss) for the period after tax	209.34	572.00	166.29	460.81
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	211.09	573.16	170.34	466.89
Paid-Up Equity Share Capital (Face Value of ₹ 5 each)	144.04	144.04	144.00	144.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	2,372.99	2,372.99	2,052.46	2,052.46
Earnings Per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations)				
1. Basic: 2. Diluted:	7.27 7.25	19.86 19.81	5.77 5.76	16.00 15.95

Notes:

Place: Mumbai

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at its Meetings held on January 29, 2024.
- 2. The Unaudited Standalone Financial Results are available at Company's website viz. https://mutualfund.adityabirlacapital.com/shareholders/financials and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Standalone financial information is as indicated

(₹ in Crores)

Particulars	Quarter Ended	Period ended	Quarter Ended	Period ended
	31-Dec-2023 (Unaudited)	31-Dec-2023 (Unaudited)	31-Dec-2022 (Unaudited)	31-Dec-2022 (Unaudited)
Revenue from Operations	414.92	1,182.55	357.63	1007.83
Profit for the period Before Tax	262.71	736.17	221.40	608.61
Profit for the period After Tax	208.54	567.57	165.00	456.51
Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	208.19	567.26	164.25	455.90

3. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website

https://mutualfund.adityabirlacapital.com/shareholders/financials.

For and on behalf of the Board of Directors of Aditya Birla Sun Life AMC Limited

> A Balasubramanian **Managing Director & CEO** (DIN:02928193)

सही/-Date: January 31, 2024 प्राधिकृत अधिकारी (सौ. श्वेता कामत - सह्योगी उपाध्यक्ष - कायदेशीर)